

die Gewässer Spr. 3573.

निलयमुन्द्र m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 372, b, No. 264.

निलायन (von ली mit नि) n. das Sichverstecken Bhāg. P. 10, 11, 58.

14, 61. °क्रीडा 37, 27.

निवत् Z. 3 lies निवतस्युणाति und vgl. AV. Prāt. 2, 78.

निवर्तन् 1) a) NILAK. zu MBh. 6, 2427: मृत्युरेव निवर्तनक्तेर्तनान्य इत्पर्यः.

Hiernach könnte die Stelle auch u. 2) a) gestellt und übersetzt werden: weichen und sterben für Eines haltend, erst mit dem Tode weichend, — vom Kampfe abstehend. — 2) b) Z. 5 die ed. Bomb. des MBh. liest auch 7, 9296 मृत्युं कृत्वा निवर्तनम्. — i) vgl. oben u. गोर्चम्भू 2). — k) das Niederkommen, zur-Erde-Kommen: स्थले मत्स्य श्वाकार्षमुर्दत्तनिवर्तने KATHĀS. 104, 32.

निवर्तिन् am Ende lies °निर्वर्तिनीनाम्.

निवर्हणा 1) सर्वलोकं Verz. d. Oxf. H. 320, a, 31. सर्वदुःखं °KATHĀS. 117, 116. — 3) n. निवर्हणा BHAR. NĀṭyāc. 19, 36. 42. 46. 68 fehlerhaft für निवर्हणा, wie schon das Metrum (42, 46) zeigt. — Die Bomb. Ausgg. schreiben निवं.

2. निवसन् vgl. कटीं.

निवृह 1) वर्णाङ्गिवक्तव्यायक KATHĀS. 88, 5. Sp. 221, Z. 3 streiche adj. und दुःखनिवृह u. s. w. bis zu streichen). — 3) adj. (f. श्री) herbeiführend, nach sich ziehend: दुःखं Bhāg. P. 9, 19, 16. कर्माणि पुराणनिवृहानि 11, 1, 11.

निवाप 1) NILAK. zu MBh. 3, 17183: न्युप्ते बीजमस्मिन्निति तेत्रम्. निवारण 2) AV. Prāt. Schol. S. 261 (I, 6). Z. 2 lies धर्मस्य.

निवारणीय adj. abzuhalten, zurückzuhalten KATHĀS. 86, 66.

निवार्य, श्रं nicht abzuhalten, — zurückzuhalten KATHĀS. 51, 36. 112, 134.

निवावरी adj. f. in Verbindung mit सिक्ता N. eines R̄shigāna zu RV. 9, 86, 11—20.

1. निवास 1) निवासमुपयास्यति wird bewohnt werden R. 7, 111, 10. तत्र (नगरे) चैकस्य विप्रस्य निवासायाविशं गृह्ण उम zu übernachten KATHĀS. 61, 98. — 2) R. 7, 3, 23.

1. निवासन् 1) कष्टात्कष्टतरं चैव पर्गेत्वनिवासनम् VRDDHA-KĀN. 2, 8. Wohnstätte R. 7, 3, 23.

निवासन् (1. नि + भ्रं) n. Schlafgemach KATHĀS. 33, 4.

1. निवासिन्, उद्दीच्यां दिशि सप्तैते (स्पष्टयः) नित्यमेव निवासिनः R. 7, 1, 6.

निविड् 1) ध्रात् KATHĀS. 73, 42. समाधि ununterbrochen 72, 384.

निविडित dicht geworden: जलनिविडितवस्त्र MĀLATIM. 73, 13.

निवृति 1) b) Verderben WEBER, RĀMAT. UP. 297. — c) समस्तविषयप्रामे निवृत्ति: परा Spr. 3740. — e) WEBER, RĀMAT. UP. 303. 323. 327. — g) in der Dramatik Anführung eines Beispiels SĀH. D. 536.

निवेदन् 2) a) in der Dramatik das in-Erinnerung-Bringen einer verabsäumten Pflicht SĀH. D. 498. 471. — b) सर्वस्वात्मं Spr. 2871. परस्मै Bhāg. P. 11, 3, 28. Z. 4 auch MBh. 7, 3203 Darbringung (=उपाकार् NILAK.).

निवेदिन् anbietend, darbringend: आत्मं Bhāg. P. 11, 19, 24.

निवेश 2) Z. 18. fg. NILAK. zu MBh. 14, 1234: निवेशप्रिवेशनं ह्येव यत्र नेमिवदावरणभूता. — 4) अमीषा गृह्यमुद्याना नक्तप्रवृक्षेभिनाम्। निवेशमुपश्यामि खं समुत्पत्तामिव || R. 5, 10, 7.

निवेशन् 1) b) am Schlusse hinzuzufügen SV. ĀRAṄGA 3, 7. — 3) b) das Einführen, Anbringen, Anwenden SĀH. D. 406. das Befestigen, Ein-

प्रägen: सा (भावना) च भाव्यस्य विषयात्परिकारेण चेतसि पुनः पुनर्निवेशनम् SARVADARÇANAS. 164, 11. fg. 169, 2. — c) Z. 3. fg. प्रून्यान् निवेशनम् KĀM. NĪTIS. 3, 78 kann auch das Bevölkern von Einöden bedeuten: vgl. निवेशनं च देशस्य R. 7, 101, 18. — e) तपोनिवेशनं श्रोमद्वप्तकल्प्य BHĀG. P. 10, 33, 34. ऋतनिवेशनं im Innern des Palastes M. 7, 62.

निवेशन् befindlich in KATHĀS. 73, 60. SĀH. D. 334.

निशा, निशानिशम् MBh. 12, 4284.

निशा vgl. महा०.

निशाकात् m. der Geliebte der Nacht, der Mond KATHĀS. 120, 36.

निशाटन् 3) m. N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 230, a, 5.

निशादपुत्र vgl. शिलापुत्र.

निशानाय KATHĀS. 104, 113.

2. निशात् Spr. 2989.

निशापति 1) KATHĀS. 71, 26. 94, 66.

निशामुख Antlitz der Nacht und zugleich Anbruch der Nacht, die beginnende Nacht Spr. 3807.

निशिथ mit Kürze aus metrischen Rücksichten.

निशीथ n. Bhāg. P. 11, 8, 26. — Vgl. महा०.

निष्प्रभ 1) MĀLATIM. 81, 7.

निष्प्रभक m. = निष्प्रम 2) R. 7, 6, 35.

निष्प्रथ 2) क्रूरं adj. Spr. 3047.

निष्प्रापक, lies gebend st. habend und füge hinzu entscheidend, zur Gewissheit erhebend. SARVADARÇANAS. 7, 11. 81, 6.

निष्प्रेतन bewusstlos KATHĀS. 109, 124. Z. 2 RĀGA-TAR. 3, 295 kein Bewusstsein habend, von leblosen Dingen; vgl. Spr. 3797.

निष्प्रेत् unverständig, dummi Spr. 3719.

निष्प्रेष्टि, निष्प्रेष्टीभूत् KATHĀS. 73, 223.

निष्प्रम Z. 3 die ed. Bomb. richtig °निष्प्रम.

निष्प्राण s. u. निस्वान्.

निष्प्रीक, die ed. Bomb. des MBh. richtig निःश्रीक.

निष्प्राप, °वात, also das Ausathmen R. 7, 28, 30.

निष्प्रङ्का f. Abwesenheit aller Scheu: निःशङ्का प्राण ohne alle Scheu, ohne Bedenken Spr. 2079.

निष्प्रत्रु (निः + शत्रु) adj. frei von Feinden KATHĀS. 113, 17.

निष्प्रदृ, °पदमन्त्रत् R. 7, 34, 13. °निष्प्रल॒ laut- und bewegungslos KATHĀS. 71, 249. 87, 35. निष्प्र 83, 23.

निष्प्राण (निःप्राण die ältere Ausg.) SĀH. D. 290, 8 wird im PANDIT durch march, Marsch, Zug wiedergegeben; निष्प्रान् im Beng. und निष्प्राण im Mahrattischen ist = pers. शशान् und bedeutet Standarte, Fahne.

निःशून्य adj. = (!) प्रून्य leer R. 7, 23, 1, 6.

निःशेष्य Spr. 1589. KATHĀS. 62, 33.

निःश्रीक 1) unschön, hässlich KATHĀS. 32, 294. 59, 154.

निःश्रेयस SARVADARÇANAS. 112, 3. 113, 7. fg. 119, 3. 147, 2. 136, 17. 19.

वाक्य ein frommendes Wort Spr. 4840. Z. 11 lies 104. 116 st. 104, 16.

निःशास 1) Athem, das Athmen: श्रातिर्कृष्मरस्तब्धनिःशासा adj. KATHĀS. 93, 74.

निष्पङ्ग Z. 3, die ed. Bomb. liest MBh. 12, 7606 °निःपङ्गा.

निषद् 2) b) NILAK.: निषत्सु कर्माङ्गाय्यवद्वदेवतादिज्ञानवाक्योऽप्यु.